

Date: 01.02.2022

To,
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.
Corporate Services Department,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai -400001

BSE Scrip Code – 511048

Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015

Dear Sir/Madam,


This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 09th February, 2022 to consider the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2021.


Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the Notice of the Board Meeting published in “Active Times” (English Newspaper) and “Mumbai Lakshadeep” (Marathi Newspaper) on 01st February 2022.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For Kusam Electrical Industries Ltd.


CS Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer



Sports

Miracle in Melbourne: Rafael Nadal overcomes adversity to win race for 21st Grand Slam title

IPL 2022 Auction: CSK will once again bid for Deepak Chahar, every team will go after him - Aakash Chopra

New Delhi. Former India batter Aakash Chopra said he believes fast bowler Deepak Chahar will attract big money at the Indian Premier League (IPL) auction, scheduled for February 12 and 13. Chopra said the pacer guarantees 3 overs with the new ball and his wicket-taking ability will make him one of the most sought-after players at the auction which will see 10 teams splash money. Aakash Chopra said Deepak Chahar will get bids from Chennai Super Kings, for whom he played over the last 4 seasons after he was signed by them in 2018.

Deepak Chahar has been a bankable option for MS Dhoni with the new ball. The pacer has played 63 matches in the IPL, picking up 59 wickets with his best coming in 2019 wherein he accounted for 22 wickets. CSK did not retain Chahar ahead of the mega auction as they picked MS Dhoni, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad and Moeen Ali for the new season. With Deepak Chahar's improved batting ability, he will certainly be a hot pick in the auction, according to Chopra. "He picks up wickets regularly with the new ball. Can't see any other Indain bowler do it regularly," Chopra said on his YouTube channel. "Deepak Chahar is your bank in the first three overs. He comes in the Powerplay overs and gets you wickets. He breaks the back of opponents. Won't say he's a phenomenal death-overs bowler but can be tried. I think CSK will again bid on him as will Ahmedabad and Lucknow. Every time will go for him. "So he's going to cost you. He's batting well too now. So, he's a good prospect with the bat too," he added. Notably, Deepak has been contributing with the bat for India, having scored a quickfire fifty in the recently-concluded ODI series finale against South Africa in South Africa. He also chipped in with the bat during the T20I series against New Zealand at home last year.

The kid stopped dreaming: Daniil Medvedev delivers emotional monologue over crowd watching at Australian Open

Melbourne. Daniil Medvedev delivered an emotional monologue when he met the press in Melbourne after his crushing 5-set defeat to Rafael Nadal in the men's singles final of the Australian Open. Medvedev made a sensational claim, saying that he would even miss the French Open or Wimbledon and rather play in front of a supportive home crowd in Moscow.

New Delhi. Not many gave him a chance when he landed in Melbourne. Even when title favourite Novak Djokovic was deported from Australia, not many gave him a chance. Rafael Nadal had played very little professional tennis since last year's Roland Garros as he began his bid for a 2nd Australian Open crown. The Spaniard himself said he was not expecting too much from himself over the course of 2 weeks as he returned from a serious foot injury concern, not knowing few months ago whether he would be able to ever compete on a tennis court again.

In the absence of Djokovic, the Australian Open 2022 was seen as an opportunity for the members of the Next Gen to stake a further claim that they can move away from the shadows of the Big 3. However, at the end of the 2nd Sunday in Melbourne, it was 35-year-old Rafael Nadal who was brimming with joy with the Norman Brookes Cup. Nadal defied the odds. As they say, his face-offs against adversity are always one-sided. Over the course of a glittering and awe-inspiring 19-year-long journey in top-flight tennis, there have been several setbacks. His body has seen more injuries than most athletes on the planet. But, there have always

been comebacks. And the way in which he fought back in 2022 to win his first Australian Open crown in 13 years will certainly be on top of the list. In fact, Nadal himself calls his run to the top step of the podium in Melbourne his "greatest" comeback ever.

"If we put everything together... the scenario, the momentum, what it means... yeah without a doubt probably have been the b=biggest comeback of my tennis career," Nadal said after winning the much-talked-about race to No. 21. "The most unexpected, without a doubt. And most surprising, I think, for everyone. ... For me personally, especially, no? Because I know how I arrived here." Att 35 with all the history of multiple injury concerns, Nadal doubted himself a couple of months back. However, when he was on the court, there was no dearth of belief. He broke free from the three-way tie with Roger Federer and Djokovic to become the first man to win 21 Grand Slam titles. Nadal faced one of the biggest challenges of his career when he faced an in-form Medvedev in Sunday's final. Despite having the backing of the crowd, the Spaniard looked dead and buried inside the first 75 minutes. He was down 2-6, 6-7 and facing



three break points at 2-3 in the third set. The writing was on the wall and Medvedev was looking set to become the first man in Open Era to win his first Grand Slam and following it with the second one in the very next major appearance. But if you have followed tennis over the last 20 years, you would have known that the last thing to do is to write off Rafael Nadal. But at 0-40 in the 6th game of the 3rd set, the many watching the match from in front of their television screens had given up. But Nadal once again proved why it's wrong to rule him out when he is facing adversity.

He stormed back. The Melbourne crowd breathed back to life. Medvedev was getting increasingly frustrated with the way the partisan crowd was cheering on the warrior

from Spain to push for the record-breaking No. 21, his long-awaited 2nd title in Melbourne. And Nadal did. Despite missing an opportunity to serve out the match in the final set, Nadal broke back and did not repeat the same mistake twice. He stood in the middle of the court, not able to believe what he had done over the last 5 hours and 24 minutes. He soaked in all the adulation from the crowd but it took him a few seconds to realise the enormity of his achievement.

'WANTED TO KEEP BELIEVING TILL THE END'

Nadal said the heartbreaks in the past at the Rod Laver Arena spurred him on. In 2012, he lost a 5-set marathon to Djokovic. In 2017, he lost another hard-fought classic to Roger Federer, who was then scripting a dream comeback from injuries. In 2019, he was no match to an in-form Djokovic. But the envious repository of grit was on display on Sunday. He kept believing till the end and the long wait ended. Nadal became only the 4th man in men's tennis history to win all 4 Grand Slams at least twice. "I was repeating to myself during the whole match: 'I lost a lot of times here having chances. Sometimes I was a little bit unlucky.'

Virat Kohli told me how passionate he was to continue as India's Test captain in 2021: Ricky Ponting

- Virat Kohli quit as India's Test captain in January this year
- Ponting revealed a chat he had with Kohli from IPL 2021
- Ponting said the way Kohli prioritised Test cricket was wonderful to watch



that he wanted to continue as India's ODI and Test captain but he was sacked as ODI captain after the T20 World Cup. Following a dramatic turn of events during which he alleged lack of communication between him and the Board of Control for Cricket in India, Kohli took the decision to quit Test captaincy as well. "If you think about India before Virat, it was about winning a lot of games at home and not winning quite as many overseas. The thing that improved the most was India winning a few more games overseas, and that's something that he and all of the Indian cricket have to be really proud of," Ponting told ICC. "The other thing is there was really was a real focus placed on Test cricket by the BCCI when Virat took over, and I think a lot of it has come from him as well - to focus more on Test cricket and winning more games home and away. "Given his Test record as captain, he can walk away from the role very, very proud of what he has achieved."

KOHLI LOVED AND CHERISHED TEST CAPTAINCY: PONTING

Meanwhile, Ponting revealed that he had a chat with Virat Kohli in March-April 2021 and the India star had discussed with him about quitting white-ball captaincy. However, he added that he was "very, very surprised" when Kohli announced his decision to quit Test captaincy, revealing that Kohli had told him how much h loved the role of being India's Test captain during their chat from 2021. However, the World Cup-winning former captain said he can understand why Kohli would have chosen to give up the reins of the Test team. "Yes, it did actually (surprise me). Probably the main reason why was I had a chat and good catch-up with Virat during the first part of the IPL (2021) before it got postponed," Ponting added. "He was talking then about stepping away (from captaincy) from white-ball cricket and how passionate he was to continue on to be Test match captain. He just loved and cherished that job and that post so much. Obviously, the Indian Test team had achieved a lot under his leadership. When I heard it, I was really, really surprised. "You only have to watch him on the field for an hour of the day's play to realise how passionate he is about that job and the role, and how much he wants the team to win and how much he wants the best for Indian cricket. "I was shocked, but then I started thinking about other things, even my own time as captain. I have gone on record and said that I probably think I played a couple of years longer than I should have in hindsight. I think I might have been captain for a couple of years.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client Mrs. Lidiya David only owner of Flat No 102, 1st floor, Building No. 5, Padmavati Estate, Village Kalher, Mauje: Kalher, Taluka Bhiwandi Dist: Thane, My client purchase the said flat from M/s. Rajput Developers as per agreement dated 13/09/2019, If any legal heirs having any claim to or any interest in the said flat by any manners whatsoever should notify the same in writing with legal supporting documents to the undersigned at the Advocate office mention below within 7 days from the date of publication, Otherwise any claim by any one shall not be considered and shall be deemed to waived or abandoned and no claim shall be entertained.
Sd/-
Place : Mumbai
Date : 01/02/2022
Anand B Mishra
(Advocate) 1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

PUBLIC NOTICE
KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my clients Mrs. Sheetal Lahu Kadam & Mr. Vinod Yadava Shetty are the lawful joint owners of Flat No. 301, 3rd Floor, Neha Residency, Ram Tekadi Road, Sewree, Mumbai-400015, adm. area 36.20 Sq. Mtrs. (Carpet) situated on plot of land bearing CTS No. 1/204 of Village : Parel, Sewree, Mumbai City. That my clients purchased the said flat from Mr. Sureshkumar Ramraj Singh, Mr. Dineshkumar Ramraj Singh & Mrs. Savitri Rajesh Singh by entering into Agreement For Sale And Assignment dated 29.11.2018, registered vide document No.BBE-5/11068/2018 dated 11.12.2018 and since then my clients Mrs. Sheetal Lahu Kadam & Mr. Vinod Yadava Shetty are in use, occupation of the said Flat Premises as owners thereof and my clients intends to sell the said flat to any prospective purchaser. Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said Room or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 7 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained.
Sd/- SHAILESH KUMAR MISHRA
(Advocate High Court)
Office : 811, 8th Floor, D Wing, Jay Hanuman Nagar C.H.S., Opp. Kamgar Stadium, S. B. Road, Dadar : 01/02/2022 Dadar (W), Mumbai-400028

PUBLIC NOTICE
Notice is hereby given through my client MRS. VASANTHI SUNDER BANGERA who is the owner of Flat No. 207, Second Floor, GANESH DHAM CO-OP HSG. SOC. LTD. B. P. Road, Bhayandar (E), Tal. & Dist-Thane-401105 and now she is selling the above said flat to any interested Purchaser or Buyer. M/S. TRIMURTI BUILDERS had sold the said flat to Mr. BHUPATRAI VANRAVANDAS VALIA by Agreement for sale dated 25.02.1982. MR. BHUPATRAI VANRAVANDAS VALIA had sold the above said flat premises to Mr. UDAYAVAR SUNDER BANGERA by Agreement For Sale dated 04.05.1985. MR. UDAYAVAR SUNDER BANGERA expired on 21.04.2012 at Udipi, Karnataka. After the death of the deceased, the Society has transferred the said flat in the name of MRS. VASANTHI SUNDER BANGERA in Share Certificate on 03.06.2012. Thereafter, she became the single owner of the flat premises. If any person has any objection against my client over sale of the above property or regarding legal heirs of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/his claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.
R.L. Mishra
Date: 01/02/2022 Advocate High Court, Mumbai
Off. No. 23, 1st Floor, Sunrise Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client Mrs. Lidiya David only owner of Flat No 102, 1st floor, Building No. 5, Padmavati Estate, Village Kalher, Mauje: Kalher, Taluka Bhiwandi Dist: Thane, My client purchase the said flat from M/s. Rajput Developers as per agreement dated 13/09/2019, If any legal heirs having any claim to or any interest in the said flat by any manners whatsoever should notify the same in writing with legal supporting documents to the undersigned at the Advocate office mention below within 7 days from the date of publication, Otherwise any claim by any one shall not be considered and shall be deemed to waived or abandoned and no claim shall be entertained.
Sd/-
Place : Mumbai
Date : 01/02/2022
Anand B Mishra
(Advocate) 1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.
CIN: L31909MH1983PLC220457
Regd off: G-17 Bharat Industrial Estate, T. J Road, Sewree (W), Mumbai- 400 015.
Tel - 24124540 Fax - 24149699
Email: kusammeco.aac@gmail.com
Website: www.kusamelectrical.com
NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday, 09th February, 2022** to consider and approve, the Un-audited Financial Results for the quarter ended **31st December, 2021**.
For, Kusam Electrical Industries Limited
Sd/-
Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 31st January, 2022

PUBLIC NOTICE
Public in General hereby informed that my client 1. Mrs. Shaila Jayaram Shetty & 2. Mr. Satish Gangadhar Shetty's mother Smt. Radha Gangadhar Shetty was lawful owner of Flat No. 18, 4 th Floor, B-Wing, Sadanand Park Co-operative Housing Society Limited, Old MHB Colony, Goral Road, Borivali (West), Mumbai- 400 091, alongwith 5 fully paid-up shares of Rs.50/- each bearing No. 451 to 455 (both inclusive), under Share Certificate No. 091. That the said Late Smt. Radha Gangadhar Shetty had expired on 26/04/1999 at Mumbai leaving behind 1. Mrs. Shaila Jayaram Shetty & 2. Mr. Satish Gangadhar Shetty and 3. Mr. Santosh Gangadhar Shetty as her only legal heirs and representative and the said Mr. Santosh Gangadhar Shetty had released his share in favour of Mrs. Shaila Jayaram Shetty by executing Deed of Release dated 17/12/2021 vide Sr. No. BRL9-16547-2021 since then my clients are in use, occupation and in possession of the said flat premises.
Any person/s claiming any right, title or claim in respect of the legal heir ship in respect of the said flat premises, should intimate me in writing, within 07 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.
Sd/-
Ravi G. Upadhyay
(Advocate High Court)
Date: 01/02/2022
Office at: Agri Ektia Society, 2nd Floor, Room No. 226, A Wing, Mand Naka, Airport Road, Andheri (E), Mumbai-400 059, Mob: 9004620551

PUBLIC NOTICE
Know all public shall come that my client Mr.Shailesh Ravijibhai Vithani is joint owner with Mr.Padamshibhai Vithani in respect of flat no A/301, 3rd floor,A.Wing , truptai mahalaxmi Chsl, Bhubaiabhai Desai marg, Breach candy (Warden Road) , Mahalaxmi , Mumbai.400026, originally Padamshibhai vithani and Ravijibhai vithani was joint owner of the above said flat but Ravji bhai vithani had expired on dated 07/12/2016 and Late Mrs. Ambaben Ravijibhai Vithani (Wife of Late Mr. Ravijibhai Devjibhai Vithani) expired on dated 08/07/2010 Leaving behind as only legal heirs 1) Mr. Shailesh Ravijibhai Vithani 2)Jagdish Bhai Ravijibhai Vithani, 3) Jivani Krishna Kalpesh, 4) Ashaben satishkumar Mangukya. If any person has any objection claim, charge of any nature against said flat. The same be brought within 14 days from date of publication of notice in written to the undersigned with cognet evidence else letter on no claim shall be entertained.
Santosh D. Tiwari
(Advocate High Court)
Date: 01/02/2022
15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road, Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

PUBLIC NOTICE
All concerned are hereby informed that (1)Shri. Hardik Mahendrakumar Dadia, (2)Shri. Prashant Mahendrakumar Dadia & (3)Shri. Mahendrakumar Zaverlal Dadia, were the joint owners of Flat No. 105, on 1st Floor, Shri Shanti CHS Ltd., Jai Ambe Road, Bhayandar (W), Dist. – Thane 401 101 and are also holders of 5 nos. shares (Crt. No. 12A, Dist. Nos. 55 to 59).
The said Shri. Mahendrakumar Zaverlal Dadia died intestate on 08th March 2012, leaving behind him, the said (1) Shri. Hardik Mahendrakumar Dadia & (2) Shri. Prashant Mahendrakumar Dadia, as his only legal heirs.
The said (1) Shri. Hardik Mahendrakumar Dadia & (2) Shri. Prashant Mahendrakumar Dadia intend to sell the said flat and the said shares and anyone who is claiming any rights, interest, benefits and claim in respect of the said flat and the said shares ought to intimate to me at "Legal Point", G-A/2, Koyamtor, Station Road, Bhayandar (West), District – Thane 401 101, in writing, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that no rights, interest or claim exists in respect of the above.
Ref/No/PN/0102/2022 Sd/-
Dt. 01st February 2022 Amit Parekh
[Advocate, High Court]

PUBLIC NOTICE
This is to Inform All People That My Client MR. MAHADEO GANPAT POKALE is the Owner of ROOM NO-5100, BLDG NO-413, TAGORE NAGAR SHREE SAI VATSALYA C.H.S.L, TAGORE NAGAR, GROUP NO-7, VIKHROLI EAST, MUMBAI-400083. My client MR. MAHADEO GANPAT POKALE possess all the original document in his name. My client is mortgaging the above said room premises to DYANDEEP SAKHARI PATSANSATHA, Vikhroli Branch. If anyone has objection, interest claim or rights can inform to the undersigned within FIFTEEN days from the publication in writing, with documentary evidence failing which all such claims raised after the expiry of the said period shall not be entertained, and my client, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the Transaction.
Sd/- GAYATRI PRADHAN (ADVOCATE)
2/15 KANNAMNAR NAGAR, VIKHROLI EAST, MUMBAI-400083
Date : 01/02/2022
Place : Mumbai 9167714489 / 9321331871

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given at large that my clients Mrs. Shradha Hemal Doshi & Mr. Hemal Kamlesh Doshi are intending to purchase Flat No.A-2 on Ground Floor in the building known as Rajkiran Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at M. G. Road, Kandivali (West), Mumbai 400 067 along with five fully paid up shares of Rs. 50/- each under Share Certificate No.2 bearing distinctive Nos. from 6 to 10 (both inclusive) from the present owners Mr. Chetan Lalji Hingu & Mr. Devendra Laljibhai Hingu. All persons who have any claim, right, title and/or interest or demands in or against the said property by way of sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akuriti Apartments, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.
Sd/-
Mrs. Rashida Y Laxmichar
Advocate

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to public at large that Mr. Shakir Yunus Chunawala married to Ms. Anam Ajaz Shaikh on 30.03.2021 at Bandra (W), Mumbai as per Muslim Rites. However, due to misunderstanding, the conjugal relations between Mr. Shakir Yunus Chunawala and Anam Ajaz Shaikh, did not last long. On 16.09.2021, Anam Ajaz Shaikh insisted on Khula and accordingly on 16.09.2021 Khulanaam was prepared and Anam Ajaz Shaikh as well as Mr. Shakir Yunus Chunawala signed the said Khulanaam in presence of witnesses and Kazi and accordingly the marriage dated 30.03.2021 between Mr. Shakir Yunus Chunawala and Anam Ajaz Shaikh stood dissolved. Both the parties are free to marry anyone of their choice. The said Anam Ajaz Shaikh has waived her rights, titles, interest and claim in respect of Mehar, Maintenance for Iddat period and also the share in movable and immovable properties, If any belonging to Mr. Shakir Yunus Chunawala.
Place: Mumbai / Date: 01.02.2022
Mr. Shakir Yunus Chunawala
RNA Springs Building, 'C' Wing,6th Floor, Flat No.602, Cama Road,Andheri (W), Mumbai-400058

PUBLIC NOTICE
This is to inform the public at large that my client MR. SAGAR LAXMICHAND DULGACH & MR. SUSHIL LAXMICHAND DULGACH are the Owners of Flat No. 002, Ground Floor, Building No. A-16, Ashwini Shantinagar Co-operative Housing Society Ltd., A-18/17, Sector-2, Shantinagar, Mira Road East, Thane-40107. They are Holding Share Certificate No. 2, bearing distinctive No. 6 to 10, which is standing in the name of MRS. DULGACH SHANO LAXMICHAND in respect of the Said Flat premises, which has been Lost/ Misplaced by him. Any claims to the said Share Certificate shall be submitted to me with relevant documents within 15 Days after Publication of this notice.
R. M TIWARI (ADVOCATE)
Shop No. 11, Sanskruti Bldg, I Poonam Vihar Complex, Near Abhyudaya Bank, Mira Road (East), Dist Thane - 401 107
Mobile No. 982477029

PUBLIC NOTICE
This is to inform the general public that Mr. Prakash Mohanbhai Chohan (Purchaser) have purchased Flat no. B/05 in Rajnagar Sairaj CHS LTD. Rajnagar, Achole Road, Nallasopara East from Mr. Arjun D. Rathod. After death of Mr. Arjun D. Rathod behalf of him his son Mr. Sunil Arjun Rathod want to transfer said flat and shares to purchaser. If anybody has any objection regarding this transfer has to contact the Secretary Mr. Yogesh Dasharath Zadane (Mob.no. 83906 94477 Flat No. A/03 of the society) within 15 days of publication this notice with relevant documents.
Sd/-
Secretary
Rajnagar Sairaj CHS LTD.
Rajnagar, Nallasopara East.
Place : Vasai Date : 01.02.2022

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that Mr. Pravin Hari Pandev and Mrs. Latha. Pravin Pandev have agreed to purchase Flat No.002, A-wing, Ground Floor, "Meet Apartment", Co-op. Hsg. Scety. Ltd., Central Park, More, Nalasopara (East), Taluka Vasai, District Palghar, Pincode – 401209, free from all encumbrances from Smt. Anita Krishna Mhaidsdhune, widow of Late Mr. Krishna Maruti Mhaidsdhune and their three children. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 15 days from the date of publication hereof, failing which, the sale shall be completed, without any reference to such claims / objections and if any, the same have been waived or abandoned.
Sd/-
P.W. Adarkar
Advocate, Mumbai
Ramwadi, JVLR, Jogeshwari (East), Mumbai – 400060.

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public at large on behalf of my client, Ajay Sanjay Co-operative Housing Society Ltd.. It is reported that the above mentioned flat was originally owned by Mr. Sharal Gulambaas Udaipurwala who died on 18.11.2021. All persons having any claims/objections in respect of on the said flat as and by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, tenancy, occupation, lease, lien, easement license or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within a period of fourteen days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims, and the claims if any, shall be deemed to have been given up or waived.
Place : Mumbai
Date : 1/2/2022
Sd/-
S.S.Radiowala
SAMINA RADIOWAALA (8779846922)
Advocate High Court
Address : Office no 7 Piru Lane, E R Road, Mumbai - 400009

NAME CHANGE NOTICE
I, HETAL SURENDRA TRIVEDI
Mother of YASHITA PADAVE
Holder of Indian Passport No.
U0609176 issued at Dubai on
18/03/2020 Permanent resident of
E-404, Gokul Paradise, Thakur
Complex, Kandivali East, Next to
Terapanth Bhavan, Kandivali
(East), Mumbai- 400101 and
presently residing at 604, Queens
Residence, Al-Mankhool, Dubai.
Do hereby change my
daughter's name from
YASHITA PADAVE
(Passport No. P9062502)
to YASHITA TRIVEDI
with immediate effect

SARVJANIN SUTANA

सर्वसाधारणणे जतेला याद्वारे सुचित केले जाते की, फ्लॅट क्रमांक १०२४, २रा मजला, ४०० चौ.फु.चे क्षेत्रफळ, ३७.१७ चौ.मी.पये बांधले आहे, वासती मगर सीध्दफसल या नावाने ओळखला जाणव्या सोसायटीत. मूळचे श्री. तानाजी विष्णू मोहिते यांच्या मालकीचे व मालकीचे होते. श्री. तानाजी विष्णू मोहिते यांचे २६/०४/२०१५ रोजी मृत्यु झाला. श्री. अमितकुमार आत्मापराध गोंड आणि श्रीमती. लक्ष्मी अमितकुमार गोंड यांनी सर फ्लॅट श्रीमती कट्टर खरेदी केला. मोहिनी विष्णू मोहिते यांनी २४/०१/२०१५ रोजी या मालमतेच्या एकमेव मालक असावल्या दाखले क्र.४४८८/२०१५. मालक वना कदात की त्यांची हक्क सर्व भागधारक पुढे आहेत आणि त्यांच्याकडे 'हेड फ्लॅट' संदर्भात मालमतेचे स्पष्ट आणि किस्तीबाधे शीक आहे. कोणतीही विक्री, भेटवस्तु, भाडेपट्टा पत्रवना, विनिमय, विभाजन, गहाण, शुल्क धाण्याधिवार, वासा, टूट, देवभाण, ताबा किंवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अधिकांरसह सर्व अधिकारवाही व्यक्तींनी त्यांचे आक्षेप नोंदवण्याची आवश्यकता आहे/बोलावले आहे/खाली नमुद केलेल्या पत्रावर लिखित स्वाक्षार, ही नोंदीस जागी केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत, असा दाव्याची संकीर्तन सर्व आधापसूत कागदापसून, त्याच्याचे कोणताही दावा नाही/आहे आणि असा दावा नाही/असे गृहित मरले जाईल/असल्यास, अनुसूचित मालमतेच्या संदर्भात माफ आणि क्षोड्र दिलेले मानले जाईल.

सही/-
अ. लक्ष्मी हरिहर गोंड
 ४वा मजला, पोदर चेंबर,
 एस.ए. ब्राल्लरी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.
 संपा.९९६९९२०००५

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Mr. Shrinivas Mudgenkar and Mrs. Smitta Shrinivas Mudgenkar (The Present Owner) legally own and possess Flat No. 64, admeasuring area 665 sq. ft. built-up area, on 6th Floor, OM Aditya Co-operative Housing Society Ltd., Ganeshwadi, Panchpakhadi, Thane (W) – 400 601, situated lying and being on Final Plot No. 415, 417, 418, 419, TPS 1, Village Panchpakhadi Registration District and Sub District Thane within the limit of Thane Municipal Corporation. (The hereinafter called the “SAID FLAT”) which was purchased/ acquired from Mr. Sachin Mukund Natu therein referred to as the PROMOTERS/ BUILDERS vide Agreement for Sale dated 03/09/1999 Registered under Sr. No. 2267/1999 dated 03/09/1999 . On pursuance of the said Registered Agreement the Society has admitted them as a members of the Society and allotted them Share Certificate No. 19B bearing distinctive No. 216 to 220 (hereinafter referred to as the ‘ Said Share Certificate’)

TAKE FURTHER NOTICE that Member Mr. Shrinivas Mudgenkar and Mrs. Smitta Shrinivas Mudgenkar has informed to the Society vide letter dated 24/01/2022 that the Original Share Certificate No. - 19B bearing distinctive No. 216 to 220 has been lost/ Misplaced by them and accordingly the Police complaint under Property missing has been registered with Nandpada Police Station , Thane and requested for Duplicate Share certificate.

TAKE NOTICE that Now Society hereby invites the claims and objection from claimants/objector or objection for issuance of Duplicate Share Certificate to them with in 14 days time from Publication of This Notice with support of proofs of their claims and objection if any.

TAKE NOTICE that If no claims objection are received within the stipulated time the Society shall be free to issue Duplicate Share Certificate to the member Mr. Shrinivas Mudgenkar and Mrs. Smitta Shrinivas Mudgenkar, as provided in the Bye Laws of the Society. Any claims staked at later stage shall not be entertain in future

Which please noted.

THE CHAIRMAN /SECRETARY

OM Aditya Co-operative Housing Society Ltd., Ganeshwadi, Panchpakhadi, Thane (W) – 400 601/-

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती श्रद्धा हेमल दोगी व श्री. हेमल कमलेश दोगी यांना रॉयल फ्लॅट क्र.ए-२, तळमजला, राजकीय को-ऑप.ही.सो.लि., एम.जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ तसेच अनुक्रमांक ६ ते १० (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुरवणे भरण केलेले शेअर्स असलेले भागधारणपत्र क्र.२ हे विद्यमान मालक श्री. चेतन लालजी हिंगु व श्री. देवेंद्र लालजीभाई हिंगु यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मातलेलेबाबत विक्री, ताण, अधिपार, त्यास, मालकी हक्क, ताबा, बर्बास, परिसरा, भाडेपट्टा, वासाहक्क, जमी किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खाली नमुद केलेल्या पत्रावर आवश्यक दस्तावेजे जांशे खालील स्वाक्षरीकरत्यांकडे द्याऊन (१)४, आकृती अपार्ट., मधुरगदास रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सदर सूचना प्रकाशन ताखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा तद्नंतर दावा त्या किंवा स्वगित केला आहे असे समजले जाईल.

सही /-

श्रीमती रशिता चाप, लक्ष्मीधर अंबडेंकर

सूचना
 दादा स्वतंत्र लिमिटेड
 नोंदणीकृत कार्यालय: बाँबे हाउस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र-४००००१.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीने खालील नमुद केलेले प्रतिभूतीधारिता प्रमाणपत्र हलवले/गहाळ झाले आहे आणि सदर प्रतिभूतीधारकांनी/अर्जदारांनी दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरणसाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभूतीधारिता कोणताही दावा असल्यास त्यांनी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आजच्या ताखेपासून १५ दिवसांत दावा सादर करावा अन्यथा पुढील कोणत्याही माहितीसविषय कर्नाटद्वारा दुय्यम भागधारणपत्र वितरणाला प्रक्रिया सुरू केली जाईल.

धारकाचे नाव	प्रतिभूतीधार प्रचार व रक्ती मूल्य	प्रतिभूतीधार संख्या	अनुक्रमांक
सारीका मुलगी व विना भाग	समभाग रु.१०/- प्रत्येकी	१० शेअर्स	३३४८४५८१५-३३४८४५८०४
		०५ शेअर्स	३३४८४५८०५-३३४८४५८०९
		०१ शेअर	३३४८४५८०५-३३४८४५८१०
		०१ शेअर	३३४८४५८०५-३३४८४५८११
		४४ शेअर्स	३३४८४५८०५-३३४८४५८२०

ठिकाण: मुंबई

दिनांक: २१.०१.२०२२

बिरला प्रिसीजन टेक्नॉलॉजीस लिमिटेड
 सीआयएफ: एल२१२२२एमएल१६८०६एलसी४१४१४२३
 २३, लिफ्ट मेयन क्र.२, १ला मजला, डी.डी. सारंग नगर, प्रांता समार, मुंबई-४००००४.
 सू.९११-०२२-२३२२००००, ई-मेल:info@birlaprecision.com, वेबसाईट:www.birlaprecision.in

सूचना
 सेबी (लिस्टिंग ऑब्जिग्हनस अँड डिस्क्लोजर (फॉरअसेसमेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहाय्याकित्ता नियम ४४(१)(८) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संकेल्ल्या तिमाहीकरिता निवयम अखंडपरीक्षित निवयम निर्वाकन विचारत घेणे व मान्यता देणे कारवाया १ला मजला, दत्तामगर हाऊस, नौमन अपार्ट, मुंबई-४०००२१ येथे मुखवार, १० फेब्रुवारी, २०२२ रोजी बिरला प्रिसीजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या संकेल्लय मंडळाची सभा झाला आहे.

सदर माहिती कंपनीचे शेअर्स सुचीकड असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

बिरला प्रिसीजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता
 देवेंद्र तिलानि
 व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन:३३२१३६१९१

स्थळ: मुंबई

दिनांक: ३१.०१.२०२२

PUBLIC NOTICE					
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN					
This is to inform the General Public that following share certificate of THIRUMALAI CHEMICALS LIMITED having its Registered Office at THIRUMALAI HOUSE ROAD NO 29 NEAR SUN HILL FORT SUNCE EMBUMBI - 400022 Maharashtra - India registered in the name of the following shareholder/s have been lost to them.					
Sr No.	Shareholder/s	Folio No.	Certificate No./s	Dislunctive Number/s	No. of Shares
1.	MOLLY VARGHESE	M 006666	1944	1397511 to 1399160	1650

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate/s.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Register and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikrol (W) Mumbai - 400083 Tel : 02249186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issues Duplicate share certificate/s.

Place : Mumbai

Date : 30.01.2022

MOLLY VARGHESE

सही /-

प्राधिकृत अधिकारी

दि कार्समारी को-ऑप. बँक लि.

सफायशी कारदा २००१ अंगरगत

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-

सचिव

सही /-